

Samvardhana Motherson International Limited

(formerly Motherson Sumi Systems Limited)
Head Office: C-14 A & B, Sector 1, Noida – 201301 Distt. Gautam Budh Nagar, U.P. India
Tel: +91-120-6752100, 6752278, Fax: +91-120-2521866, 2521966, Website: www.motherson.com

February 13, 2024

BSE Limited
1st Floor, New Trading Ring
Rotunda Building
P.J. Towers, Dalal Street
Fort
MUMBAI – 400001, India

Scrip Code: 517334

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India

Symbol: MOTHERSON

Subject: Notice published in newspaper

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of newspaper publication(s) dated February 13, 2024, with respect to unaudited financial results for the third quarter and nine months ended December 31, 2023.

The above is for your information and records.

Thanking you,

Yours truly, For Samvardhana Motherson International Limited (formerly Motherson Sumi Systems Limited)

Alok Goel Company Secretary

Regd Office:



INR in Crores

Akasa Air Cancels 10 Flights in Two Days, says it's an Aberration



Press Trust of India

Mumbai: Akasa Air on Monday said it has cancelled 10 flights in two days and termed it as an "aberration".

While the airline did not disclose the reasons for the flight cancellations, sources in the know said it was facing a shortage of trained pilots. However, Akasa Air asserted that there was no shortage of pilots.

Various social media users flagged cancellations of flights by Akasa Air.

Against this backdrop, an airline spokesperson said the cancellations were an "aberration".

"We apologise for the inconvenience caused due to the cancellation of some flights on February 11-12, 2024. This was an aberration...," the spokesperson said in a statement. The spokesperson said 10 flights were cancelled in two days.

The sources said the carrier was not getting adequate slots for training pilots who have joined it. As a result, there is a shortage of trained pilots, the sources added. In response to queries, the airline said there was no shortage of pilots.

Akasa Air CEO Vinay Dube in a statement said, "I would like to clarify that we do not have a shortage of pilots. Akasa Air is sufficiently staffed with over 600 pilots, enough to operate more than double the size of our currentfleet".

The carrier, which started flying in August 2022, is expanding its operations.

motherson 1

SAMVARDHANA MOTHERSON INTERNATIONAL LIMITED

(Formerly Motherson Sumi Systems Limited) CIN - L34300MH1986PLC284510 Regd. Office: Unit No. 705, C-Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051, India Tel No. 022-61354800, Fax: 022-61354801, Email: investorrelations@motherson.com, Website: www.motherson.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

		Conso	lidated							INIX III GIGIES			
Thre	ee months er	ided	Nine mon	ths ended	Year ended			Thre	ee months ei	nded	Nine mon	Year ended	
THE RESIDENCE OF THE PARTY OF T	30.09.2023 (Unaudited)		CONTROL MANUSCRIPTION OF THE PARTY OF THE PA				Particulars			31.12.2022 (Unaudited)		III ACCOUNT A STATE OF THE PARTY OF THE PART	
25,697.56	23,473.79	20,267.24	71,633.53	56,223.78	78,700.67	1	Total revenue from operations	2,202.92	2,312.17	1,954.32	6,622.17	5,707.27	7,903.63
851.76	772.72	718.90	2,533.57	1,551.16	2,504.25	2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	154.51	303.34	364.39	686.24	770.15	895.95
850.90	523.32	717.91	2,283.31	1,451.79	2,404.78	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	154.51	303.34	364.39	686.24	770.15	895.95
633.30	294.15	500.73	1,575.57	970.48	1,669.63	4	Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	120.06	249.42	334.31	549.71	680.29	785.99
						5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)						
541.96	201.55	453.93	1,344.38	841.58	1,495.59		- Owners	120.06	249.42	334.31	549.71	680.29	785.99
91.34	92.60	46.80	231.19	128.90	174.04		 Non-controlling interests 			% 	_	\$ 5− 35	-
						6	Total comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}						
734.23	(112.62)	1,080.80	1,114.47	1,442.39	2,053.98		- Owners	119.83	233.18	353.56	546.06	739.98	815.25
79.61	115.32	90.94	187.97	172.11	244.53		 Non-controlling interests 	200	. 	82-50:	==2	500-001	S==
677.64	677.64	677.64	677.64	677.64	677.64	7	Paid up Equity Share Capital (of INR 1/- each)	677.64	677.64	677.64	677.64	677.64	677.64
22,637.44	21,857.91	21,174.49	22,637.44	21,174.49	21,774.30	8	Reserves (excluding Revaluation Reserve)	30,856.22	30,736.08	30,683.57	30,856.22	30,683.57	30,759.61
26,451.52	26,451.52	26,451.52	26,451.52	26,451.52	26,451.52	9	Securities Premium Account	26,443.50	26,443.50	26,443.50	26,443.50	26,443.50	26,443.50
21,614.00	21,028.20	19,840.86	21,614.00	19,840.86	20,521.23	10	Net worth	30,954.46	30,837.79	30,747.70	30,954.46	30,747.70	30,851.50
19,186.19	19,228.03	12,968.17	19,186.19	12,968.17	12,165.54	11	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	4,387.89	3,747.45	5,659.53	4,387.89	5,659.53	5,689.63
0.82	0.85	0.59	0.82	0.59	0.54	12	Debt Equity Ratio	0.14	0.12	0.18	0.14	0.18	0.18
0.80	0.30	0.67	1.98	1.24	2.21	13	Earnings Per Share (of INR 1/- each) - Basic and Diluted	0.18	0.37	0.49	0.81	1.00	1.16
_).				14	Capital Redemption Reserve	==	_	3 —		-	
Not Applicable being a Listed entity						15	Debenture redemption reserve	Not Applicable being a Listed entity			8		
1.49	1.34	1.50	1.46	1.29	1.38	16	Debt Service Coverage Ratio	1.87	2.04	0.34	2.00	0.28	0.28
3.67	3.86	11.42	4.40	8.66	8.07	17	Interest Service Coverage Ratio	3.70	4.37	8.43	4.31	7.13	5.48

Note

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.motherson.com).

For Samvardhana Motherson International Limited (Formerly Motherson Sumi Systems Limited)

V C SEHGAL Chairman

Proud to be part of samvardhana motherson



CHEMTECH WORLD EXPO

4TH - 7TH MARCH, 2024 BOMBAY EXHIBITION CENTER, GOREGAON (E), MUMBAI, INDIA

By Order of the Board of Directors



CONSUMER CONNECT INITIATIVE

ChemTECH Leadership and Excellence Awards: Celebrating visionaries, technocrats, and industry innovation since 1983

ince 1983, ChemTECH has continuously presented these awards to acknowledge the invaluable contributions of visionaries and technocrats, paving the way for advancements in Indian chemical processing, pharmaceuticals, biotechnology, and allied services. The ChemTECH Leadership and Excellence Awards act as a catalyst for innovation, collaboration, and industry advancement, driving positive growth by honouring these visionaries and technocrats. In essence, these awards celebrate exceptional achievements, inspiring individuals, corporations, researchers, academicians, and institutes to innovate and excel in their

respective fields. Maulik Jasubhai, chairman and chief executive, Jasubhai Group and Chem-TECH Foundation, states, "These awards acknowledge the significance of transcending competitive pressures in order to collectively represent the industry's voice. They underscore the importance of having role models to emulate and aspire to, driving excellence and impactful change through service. Although ChemTECH is honoured to host the Leadership and Excellence Awards, their selection is solely in the hands of a Jury comprised of industry peers."



Dhirubhai Ambani receiving the 'Man of the Century Award' from Dr PC Alexander, Former Governor of Maharashtra at ChemTECH 2000



Ratan Tata, chairman, Tata Group of Companies felicitated with a special award, 'The Man of Modern India & India's Iconic Entrepreneur' (2011)



Prof. Henning Holck-Larsen, chairman-emeritus, Larsen & Toubro Ltd received the award from Ram Naik, Former Union Minister of Petroleum & Natural Gas, Govt. of India. (2000)

The Jury selection process ensures a fair and unbiased evaluation of nominees, maintaining transparency to uphold the credibility and integrity of the awards. This guarantees that deserving individuals or organisations receive recognition for their contributions to the industry. Eminent leaders who have chaired the ChemTECH Leadership and Excellence Awards Jury in the recent past include SC Tripathi, former secretary, MoPNG, Government of India; TNR Rao, former secretary, MoPNG,

advisor, Reliance Industries Ltd; Nadir Godrej, managing director, Godrej Industries Ltd; and Padma Vibhushan Dr RA Mashelkar, former director, CSIR.

KG Ramanathan,

This year, Chem-TECH will host the awards under the guidance of a jury chaired by Padma Vibhushan Dr RA Mashelkar, former director of CSIR and chairman of the Awards Jury for 2024. The jury has nominated industry icons for their monumental contributions, recognising them with the Hall Government of India; of Fame and Life-



MS Ramachandran, chairman, IOCL receiving the Award for the Achiever of the Year in Oil Refining -Marketing (2004)



Maulik Jasubhai, B Narayan, Cyrus Poonawalla, C Vidya Sagar Rao, Yusuf Hamied, Nadir Godrej, PD Samdura at the presentation of awards (2015)



The award winners of ChemTECH CEW Leadership & Excellence Awards with chief guest LK Advani, chairman of a parliamentary party, Jasu Shah, founder and chairman ChemTECH Foundation, Suresh Prabhu, former union minister, Govt of India, and K Venkataramanan, managing director and CEO, L&T (2013)



Honouring Leadership & Excellence for Oil & Gas Industry (2006)

time Achievement awards. Additionally, outstanding business leaders across various categories such as Refineries and Petrochemicals, EPC Services, Specialty Chemicals, Plant and Machinery, and R&D Excellence will be honoured for their exceptional contributions to the industry. The awards will also include the recognition of the Start-up of the Year for transformative innovation. This year, ChemTECH has introduced two new categories: ESG and Woman Achiever, marking the first time they will be conferred in the history of the ChemTECH Leader-

ship and Excellence Awards. The ESG award will acknowledge the best performance in the three pillars of ESG - environmental, social, and governance, with emphasis on both innovative initiatives and their ultimate impact, particularly on accelerated green growth. The Woman Achiever category aims to honour outstanding women who have excelled in their respective fields and made significant contributions to the industry. The awards will be presented during the gala function at the ChemTECH World Expo 2024.



Place: Noida

Dated: February 12, 2024



05 06 07 March 2024

Bombay Exhibition Center, Goregaon (East), Mumbai, India







Mr Dhirubhai Ambani Founder & Chairman

Recipients Over the Years



ChemTECH Leadership

& Excellence Awards

Mr Ratan Tata Chairman

Tata Group of Companies



Mr Aditya Vikram Birla

Aditya Birla Group



Chairman ChemTECH Leadership & Excellence Award 2024 Dr R A Mashelkar Secretary Dept of Scientific



Mr A M Naik Chairman & Managing Director Larsen & Toubro Ltd



Mr Nadir Godrej Managing Director Godrej Industries Ltd



Dr Anji Reddy Chairman Dr Reddy's Laboratories Ltd 2005



Mr M S Ramachandran Chairman Indian Oil Corporation



Mr Subir Raha Chairman & Managing Director



Dr Yusuf K Hamied Chairman & Managing Director



Dr Deshbandhu Gupta Founder & Chairman Lupin Ltd



Mr Karsan Bhai Patel Chairman


Nirma Ltd



Dr Darbari Seth Chairman - Emeritus Tata Chemicals Ltd



Mr Rajju Shroff Chairman & Managing Director UPL



Dr Cyrus Poonawalla Chairman

Poonawalla Group

#50YearsOfChemTECH



Jasubhai Group, 3rd Floor, Taj Building, 210, D.N Road, Fort, Mumbai - 400001 Tel: +91-22-4037 3636 | Mobile: 84518 80258 | Email: sales@jasubhai.com Web: www.chemtech-online.com



.... and many more

झोनल स्ट्रेस्ड ॲसेटस रिकव्हरी ब्रांच मेहर चेंबर, तळ मजला, बॅलार्ड इस्टेट मुंबई-४००००१. फोन ०२२-४३६८३८०१/८०३ ईमेल: armbom@bankofbaroda.co.in

कब्जा सचना

(स्थावर/जंगम मिळकतीकरिता) (नियम ८(१) पहा)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) अंतर्गत आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० **दिवसात ३१.०३.२०२३ रोजीस** ३१.०३.२०२३ पर्यंत रु. ८,०६,०००/– ची बँक हमी अधिक **रु**. ४,३४,०३,१३०.६४ (रुपये चार कोटी चौतीस लाख तीन हजार एकशे तीस आणि पैसे चौसष्ट मात्र) अशी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार (१) मे. **लीफ फॅशन्स प्रा. लि.** (२) श्री. हरिप्रसाद रामस्वरुप शर्मा (संचालक आणि हमीदार), (३) श्री. हनुमान बालचंद शर्मा (संचालक आणि हमीदार), (४) श्री. अरमान मुरारी अगरवाल (हमीदार), (५) श्री. मुरारीलाल बिसेसरलाल अगरवाल (हमीदार), (६) मे. ओयासिस फॅशन वर्ल्ड प्रा. लि. (कॉर्पोरेट हमीदार) गांना बोलाविण्यासाठी दिनांक २६.०४.२०२३ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ०**९ फेब्रुवारी, २०२४** रोजी सदर ॲक्टच्या **कलम १३ च्या** पोटकलम (४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप करुन येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहा करु नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा ३१.०३.२०२३ रोजीस ३१.०३.२०२३ पर्यंत रु. ८,०६,०००/ – ची बँक हमी अधिक **रु. ४,३४,०३,१३०.६४ (रुपये चार कोटी चौतीस लाख** तीन हजार एकशे तीस आणि पैसे चौसष्ट मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता बँक ऑफ बडोदाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळ मर्यादेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

<u>स्थावर मिळक</u>तीचे वर्णन

येथील कंपनीच्या सर्व स्थिर मत्ता/ स्टॉक/प्लांट आणि मशिनरीचे जंगमगहाण:-गाव: वाववली तर्फे सोनाळे, तालुका वाडा, जिल्हा पालघर चा घर क्र. ४०२ डी-११, रोड-कुडला रोड, वाडा धारक जिमनीचा प्लॉट, ॲक्चुअल इंड. इस्टेट, अशा ज्ञात इमारतीमधील तळ . मजल्यावरील गोडाऊन क्र. डी−११ धारक युनिट

दिनांक : ०९.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : वाडा बँक ऑफ बडोदा

[नियम-१५(१)(ए) पहा)]/ १६(३) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३. खटला क्र.: ओए/८७१/२०१९

कर्ज वसुली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स. कॅनरा बँक परि. क्र.०९

विरुद्ध रॉयल ऑर्चिड फर्नांडिस

(१) रॉयल ऑर्चिड फर्नांडिस

डी/डब्ल्यु/एस/ओ-श्री रेगी

क. १० ॲन्शोनी वर्सोवा, पाकाडी लेन गॉड गिफ्ट टॉवर जवल अंधेरी पश्चिम मंबर्ड, महाराष्ट्र

रूम क्र. १० ॲन्थोनी व्हिला वर्सोवा, पाकाडी लेन गॉड गिफ्ट टॉवर जवळ अंधेरी पश्चिम मुंबई, महाराष्ट्र समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/८७१/२०१९** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ०४/०१/२०२० रोजी

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३३२३२०८/ – च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारण . दाखविण्यासाठी;

(ii) मळ अर्जाच्या अन. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन मेळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे ;

(iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (w) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि

मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरः करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून

. रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २२/०४/२०२४ <mark>रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना

-प्रादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २७/०२/२०२३ रोजी दिले.



समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी प्रबंधक

टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे

मंबर्ड येथील लघ वाद न्यायालयातील

एल.ई. वाद क्र. १२४/१४५ सन २०२४

पी. अपील क. ९७ सन २०२३

हिंदू, भारतीय रहीवासी, वय सुमारे ६९ वर्षे, पेशा -) निवृत्त, भारतीय रहीवासी, राहणार - सारस्वत भवन,)

निवृत्त, भारतीय रहीवासी, राहणार - सारस्वत भवन,)

फ्लॅट क्र. ११, २ रा मजला, लौकिक को- ऑपरेटीव्ह

हाऊसिंग सोसायटी लि., दादर रोड, ऑफ दादासाहेब

एक प्रौढ, वय सुमारे ४२ वर्षे, सध्या राहणार - ५२१ ओक टेल पीर ग्लेंडोरा सीए ९१७४१

ोदारी संस्था. ज्यांचे कार्यालय आहे - ८ -. गोबल चेंबर्स, घोगा स्ट्रीट, फोर्ट, बाँबे-४००००१) आणि ६१६, यश कमल, टीळक रोड, बडोदा, ५) आणि मुंबई ऑफीस आहे - ८ - नोबल चेंबर्स, घोगा)

हींदू, भारतीय रहीवासी, वय – प्रौढ, राहणार – फ्लॅट) क्र. १०, २ रा मजला, लौकीक को– ऑपरेटीव्ह) हाऊसिंग सोसायटी लि., दादर रोड, ऑफ दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), मुंबई-४०० ०१४. ३. विवेक रामचंद्र पंडीत . हींद. भारतीय रहीवासी. वय समारे प्रौढ. पेशा: माहीती नाहो, प्रतिवादी क्र. ३ चा सध्याचा पत्ता माहीती नाही) आणि म्हणून शेवटचा ज्ञात पत्ता - फ्लॅट क्र. १०, २) प्तोसायटी लि., दादर रोड, ऑफ दादासाहेब फाळके) रोड, दादर (पू.), मुंबई-४०० ०१४. ४. **बिपीन रामचंद्र पंडीत**) हींदू, भारतीय रहीवासी, वय प्रौढ, पेशाः माहीती नाही,) . णार -१०१. दोस्ती ब्लॉसम. ''ए'' विंग. दोस्ती) एकर्स, शेख मिस्त्री रोड, वडाळा, मुंबई-४०० ०३७. 🏾

(अपीलकर्ते मळ वादी होते

(उत्तरवादी हे मूळ प्रतिवादी होते)

ज्याअर्थी, उपरिनामित अपीलकर्ते (मूळ वादी) यांनी फ्लॅट क्र. १०, २ रा मजला, लौकिक को- ऑपरेटीव्ह हाऊसिंग ायटी लि., दादर रोड, ऑफ दादासाहेब फाळके रोड दादर (पू.), मुंबई-४०० ०१४ ह्या वादग्रस्त जागेच्य संबंधात उत्तरवादी (मूळ प्रतिवादी) यांच्या विरुध्द वरील अपील दाखल करून त्यात विनंती केली की. एल.ई. वार क्र. १२४/१४५ सन २०१४ मधील ६ फेब्रुवारी, २०२: रोजी न्यायालय खोली क्र. २६ मधील पीठासीन सन्माननी न्यायाधीश श्री. डी. एस. दाभाडे यांनी पारित केलेल न्यायनिर्णय आणि हुकूम ह्या नामदार न्यायालयाने कृप करून रद्द करावा आणि एल.ई. वाद क्र. १२४/१४५ सन ०१४ ला अनुमती द्यावी आणि अपील मेमोमध्ये विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी. **आणि ज्याअर्थी,** सदर अपील २ ऑगस्ट, २०२३ रोज दाखल करून घेतले आणि उत्तरवादींवर सचना जार्र करण्याचे आदेश दिल. सदर आदेशानुसार, याद्वारे ही सूचन तम्हाला देण्यात येते की. उपरिनामित अपीलकर्त्यांनं विनंती केलेल आदेश का जारी करू नये त्याची कारण टाखवण्यासाठी आणि न्यायालयासमोर जेव्हा आदेशासाट प्रकरण मांडले जाईल तेव्हा **१५ फेब्रुवारी, २०२४ रोजी स. ११ वा.** व्यक्तीश: किंवा रितंसर निर्देश दिलेल्य विकलामार्फत ३ रा मजला, जुनी इमारत, लघु वाल न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई-४०० ००२ येथील न्यायालय खोली क्र. १ मधील पीठासीन सन्माननीय अपील खंडपीठासमोर तुम्ही हजर होणे आवश्यक आहे. ज

नुम्ही हजर होऊन वरीलप्रमाणे कारणे दाखवण्यात कस्

केली तर, हे न्यायालय अपीलकर्त्यांनी केलेल्या विनंतनुसा

आदेश किंवा सदर प्रकरणी न्यायालयास योग् आणि वाजवं

तुम्हाला ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. १ मधून

सदर सुधारित अपील मेमोची प्रत मिळू शकेल.

वाटेल असे आदेश जारी करेल.

काळके रोड, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४. ५. श्री.सौरभ श्यामकांत तेंड्लकर एक प्रौढ, वय सुमारे ४४ वर्षे, सध्या राहणार - २५

ग्रँडव्ह्य डॉ. लाथम एनवाय १२११० ६. श्रीमती शलाका श्यामकांत तेंडुलकर

विरुध्द १. मे. युनायटेड ट्रेडींग कॉर्पोरेशन

स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ २. श्रीमती कुसुम रामचंद्र पंडीत

उपरिनामित उत्तरवादी क्र. १

१. श्री. प्रताप विष्णू तेंडुलकर

ोगल रोड, माहीम, मुंबई-४०० ०१६. २. श्री. सुहास विष्णू तेंडुलकर हिंदू, भारतीय रहीवासी, वय सुमारे ७१ वर्षे, पेशा

गिल रोड, माहीम, मुंबई-४०० ०१६. ३. सौ. कुसुम विष्णू तेंडुलकर हिंदू, भारतीय रहीवासी, वय सुमारे ७५ वर्षे, पेशा निवत्त, भारतीय रहीवासी, राहणार - सारस्वत भवन,

गोगल रोड, माहीम, मुंबई-४०० ०१६. ४. श्रीमती अनुया श्यामकांत तेंडलकर The spirit of Mumbai

डीआरटी ॥। मुंबई

is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

■ HDFC BANK

एचडीएफसी बँक लिमिटेड किरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618] lder.grievances@hdfcbank.com] [वेबसाईटः www.hdfcbank.com] [दूरध्वनी क्र. - 022 39760001 / 0012]

सूचना

याद्वारे ही सचना देण्यात येते की. खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजो नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारवानी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठ बँके कहे अर्ज केलेला आहे

अनु. क्र	एल/एफ क्र	भागघारकांची नावे	विभिन्न मांक पासून पर्यंत	प्रमाणपत्र क्रमांक	शेअर्सची संख्या
१	२८९३०१	अमीता रॉय चौधरी	09980E0-999E0E0	४२०४	१०००
?	५२४५५६	मदुरम वासुदेवन एकत्रित अय्यर रमेश वासुदेवन	१२२४५९०१–१२२४६९००	८४५२	१०००
3	४६६६०१	दर्यास पेसी जहांगीर	१११५०५०१–१११५७५००	७६९३	(9000

क्षेणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबधित क्षेणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी स गाधारीत कागदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस् आणि प्रबंधकांकडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन लिमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुप ारानाच्य , त्यांच र चा न पाच बा. प्रतार परा एराजाचजाता, राराण, जयरा (दूर), तुम्बर ४०० ०६३, शाखार संचयना सदसङ्क दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसामध्य दाखल केचे पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे वा व विचारात घेतले जाणार नाहीत आणि प्रवंधक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेवी सकर्युंतर क्र. SEBI/HO/MIRSD, MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीपत्र जारी करतील. निश्चितीपत्र हे आमचे प्रबंधक म्हणजे डेटामॅटीक्स बिझनेस सोल्यशन्स लिमिटेडद्वारे पाठवले. यानसार, मळ शेअर प्रमाणपत्रे रदद करण्यात येईल, प्रतिलिर्प शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तिने मूळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यांनी तो स्वतःच् जोखिमीवर करावा आणि बँक क्षेणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही.

संतोष हळदणव

दिनांक : १२.०२.२०२४

जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड JM FINANCIAL कॉर्पोरेट आयडेन्टिडी नंबरः यु६७१९०एमण्च२००७पीएलसी७४२८७

नोंदणीकृत कार्यालयः ७वा मजला, सिनर्जी, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. संपर्क व्यक्तीः १. वैदेही बायंडला- ९८२१५३७३८६, २. रोहन सावत-९८३३१४३०१३, ३. यश ओझा-०२२-६२२४ १६७६

ई-लिलाव विक्री सूचना - त्यानंतरची विक्री

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वी दिवाण हाऊसिंग ॲण्ड फायनान्स कॉपीरेशन लि. अशी ज्ञात) ने जेपमएफएआससी-आरण्य- ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत जेएमएफएआरसी (जेएम) (यानंतर अभिहस्तांकीती असा उक्केख) च्या नावे दिनांक २९ मार्च, २०२३ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे (''अमिहस्तांकन करार'') सिक्युरिटायक्षेत्रन ऑण्ड रिकन्स्ट्रश्यन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्कोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट'') च्या कलम ५(१)(बी) अंतर्गत त्यावरील सर्व हक, नामाधिकार आणि हितसंबंधासह त्यातील निर्माण केलेल्या तारण हितसंबंधासह एकत्रित कर्जाचे पूल (खालील नमूद कर्जासह) अभिहस्तांकित केले आहेत. सदर सूचित करण्यात येते की पीसीएचएफएल ला हराजवारात होतात नामा करावता तर हराजवारात है कार्य कार्य हूं। (आतार मुद्दू कमारह) आवर्तकार करा जातर, कर दूसरा कर अमिहस्तांकन सेवा कराराद्धों सर्वेपालन आणि प्रक्रिवेची सुविधा रेज्याचारी सेवा पुरवहरा, कलेकार एउट रहणून कृती करणवाराती प्रधिकृत आणि निवृत्त केले आहे. कर्जदारांकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी **सरफैसी ॲक्ट,** २००२ अंतर्गत तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वेथील खालील नमूद तारण मत्तेच्या घेतलेल्या कब्जाला अनुसरुन ''जे आहे

जेथे आहे तत्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' प्रत्यक्ष कब्जात असलेल्या अशा येथील खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकर्तोच्या खरेदीकरिता निम्मस्वाक्षरीकाराद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

कर्ज कोड/ मिळकतीचा पत्ता-अंतिम शाखा/कर्जदार/सह–कर्जदार/ (06-07-7078) आणि रक्कम हमीदाराचे नाव (आरपी च्या १०%) कर्ज कोड क्र. ०५००००३६१८५, मुंबई मेट्रो (शाखा), पंकज रमेशचंद्र व्यास (कर्जदार), वैशाली पंकज एक मर्यादा असलेले मिळकती चे ते सर्व भाग आणि रु. १०४७२८६११/-(रु. दहा कोटी सत्तेचाळीस ह. चौदा कोटी सत्ताव वेंटकेश्वरा एनए सीएचएसएल, ब्रमा कुमारी गार्डन (रु. आठ कोटी दहा (रु. एक्क्याऐंशी लाख लाख नव्वद हजार पाचर व्याज (सह-कर्जदार १) हितेश लाख अञ्चावीस हजार सहाशे अकरा मात्र) लाख मात्र) जवळ, कल्पक सीएचएसएल, कल्पक गुलिस्तान. मात्र) एकसष्ट मात्र) पेरी क्रॉस रोड, बांद्रा पश्चिम महाराष्ट्र पिन ४०००५०

<u>ई-लिलावाची तारीख: २९-०२-२०२४ स. ११.०० ते दु. २.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), बोली सादर करण्याची अंतिम तारीख: २७-०२-२०२४, सायं</u> ४.०० **पूर्वी** विक्रीच्या त – तपशिलनार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.jmfinancialarc.com/Home/Assetsforsale किंवा https://www.bankauction.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत उपार्जित व्याजासह संपूर्ण कलम १३(२) सुचनेत नमूद केलेली रक्कम करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे. कसूर् केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वीरत थकबाकी काहि असल्यास कर्जदार/हमीदार्यकडून व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- (प्राधिकृत अधिकारी)

SEJAU

SEJAL GLASS LTD.

173/174, 3rd Floor, Sejal Encasa, S. V. Road, Kandivali (West), Mumbai-400067, CIN - L26100MH1998PLC117437, Tel. no. 91-22-28665100 Email - compliance@sejalglass.co.in, Website - www.sejalglass.co.in

Extract of Statement of Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2023

Rs. in Lacs except EPS

Sr. No.	Particulars	For Quarter Ended	For Quarter Ended	For Quarter Ended	For Nine Months Ended	For Nine Months Ended	For Year Ended	For Quarter Ended	For Quarter Ended	For Quarter Ended	For Nine Months Ended	For Nine Months Ended	For Year Ended
		31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	1,597.37	1,243.00	1,167.49	4,298.38	3,435.11	4,660.31	4,739.00	3,984.04	1,167.49	11,455.59	3,435.11	4,660.31
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	25.97	(16.60)	34.77	40.38	70.64	48.25	101.51	109.29	38.74	301.29	74.61	(25.32)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary items	25.97	(16.60)	34.77	40.38	(21.93)	(44.32)	101.51	109.29	38.74	301.29	(17.96)	(117.89)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary items	25.97	(16.60)	34.77	40.38	(21.93)	858.68	101.51	109.29	38.74	301.29	(17.96)	785.11
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs 10/- per share)	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00	1,010.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	-	-	-	-	-	(980.72)	-	-	-	-	-	(1,054.28)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs. 10/-each	-	-	-	-	1	-	-	-	-	-	1	-
	Basic & Diluted EPS (in Rs.)	0.26	(0.16)	0.34	0.40	(0.22)	8.50	1.00	1.07	0.38	2.95	(0.18)	7.77

NOTES

NOTICE

'सनराज सॉलिटेअर "प्लॉट बेअरिंगसार्ठ

पर्यावरण मंजुरीद्वारे नोटीस दिली आहे

नवीन क्र 25 · (जुना क्रमांक · 107), H

क्र. 9, 10, नवीन S.No. 28 (जुनानं

54), H. नं.3,14 ते 18, नवीन क्र. 29

(जुना S. No. 181), H. No. 1 ते 4

6, 7, 14, नवीन क्र. 30, (जुनास क्र.

109), H. क्र. 1, गोळवली गाव

डोंबिवली (पू) ता कल्याण, जि ठाणे येथे

वसलेले सनराज कन्स्टक्श्रन्स प्रस्तावित

विकासाला पर्यावरण मंजुरी पत्र क्रमांक-

EC24B038MH194842

(SIA/MH/INFRA2/449551)

2023 दिनांक 08/02/2024 द्वारे

देण्यात आली आहे आणि मंजुरी पतार्च

प्रत महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण

मंडळाकडे उपलब्ध आहे आणि ती देखील

पाहिली जाऊ शकते .पर्यावरण विभाग

Place: Mumbai Dt.:13.02.2024

https://parivesh.nic.in

प्रस्तावित निवासी कमर्शिअल बिल्डिंग-

- The Audit Committee has reviewed the above financial results for the guarter and nine months ended December 31, 2023 at its meeting held on February 12, 2024 and the Board of Directors of Sejal Glass Limited ("the Company") have approved the same and its release at its meeting held on February 12, 2024.
- The statutory auditors have carried out limited review on the above unaudited financial results of the guarter and nine months ended December 31, 2023 and have expressed an unqualified review opinion Exceptional Loss for the year ended March 31, 2023 is in respect of loss on sale of non core assets as envisaged in Resolution Plan approved by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench.
- The Company has only one primary reportable segment of activity i.e. Archietectural Glass Manufacturing Business Net Sales and Income from Operations as per secondary segment (Geographical) is as follows

Standalone Consolidated Net Sales and Income from Operations: For Nine For Quarter | For Quarter | For Quarter For Nine For Quarter For Quarter For Quarter For Nine For Nine For Year For Year Months Ended Months Ended Months Ended Ended Ended Ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 30.09.2023 31.12.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) India 1,550.58 1,185.72 1,166.91 4,184.69 3,421.68 4,642.70 1.550.58 1.185.72 1,166.91 4.184.69 3,421.68 4,642.70 Outside India 3,170.86 2,780.33 7,218.95 TOTAL 1,550.58 1,185.72 1,166.91 4,184.69 3,421.68 4,642.70 4,721.45 3,966.05 1,166.91 11,403.64 3,421.68 4,642.70

AED 1,50,00,000 comprising of 15,000 Equity Shares at AED 1000/- each, representing 99.01% stake in the said LLC and thereby the said LLC has become subsidiary of the Company w.e.f. 19th May 2023. The said LLC earlier was subsidiary of Sejal Glass Ventures LLP (associate of the Company) upto May 18, 2023. The above consolidated results for the quarter ended and nine months ended December 31, 2023 are of the Company, the said LLC and the Sejal Glass Ventures LLP (associate) The consolidated results for the quarter and nine months ended December 31, 2023 are not comparable with the results for the quarter and nine months ended December 31, 2022, as the consolidated results for the quarter and nine months ended December 31, 2022 are of the Company and the said Sejal Glass Ventures LLP (including its wholly owned subsidiary as mentioned above) as per equity method prescribed

The Company had made an investment by way of subscription in the Equity Share Capital of M/s. Sejal Glass & Glass Manufacturing Products LLC, the Company incorporated under laws of UAE, to the extent of

There is no provision for tax for the quarter and nine months ended December 31, 2023 on account of carry forward unabsorbed depreciation losses.

Figures for the previous quarter/period/half year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to correspond with those of the figures for the current quarter/period/ half year ended. The quarter and nine months ended results are available on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company at www.sejalglass.co.in

For Seial Glass Limited Jiggar Savla Whole Time Director DIN : 09055150

motherson 111

Place: Mumbai

Date: February 12, 2024

समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

(पूर्वीची मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड) सीआयएन- एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१० नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी-विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००५१, भारत दूर. क्र. ०२२-६१३५४८००, फॅक्स: ०२२-६१३५४८०१, ईमेल: investorrelations@motherson.com, वेबसाइट: www.motherson.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही नऊ महिन्याकरिता वित्तीय निष्कर्ष

भा.रु. कोटीत

एकत्रित								अलिप्त						
,	संपलेले तीन महिने		संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष			संपलेले तीन महिने			संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष	
३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)		तपशील	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	
२५,६९७.५६	२३,४७३.७९	२०,२६७.२४	७१,६३३.५३	५६,२२३.७८	७८,७००.६७	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,२०२.९२	२,३१२.१७	१,९५४.३२	६,६२२.१७	५,७०७.२७	७,९०३.६३	
८५१.७६	७७२.७२	७१८.९०	२,५३३.५७	१,५५१.१६	२,५०४.२५	?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	१५४.५१	३०३.३४	३६४.३९	६८६.२४	७७०.१५	८९५.९५	
८५०.९०	५२३.३२	७१७.९१	२,२८३.३१	१,४५१.७९	२,४०४.७८	w	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	१५४.५१	३०३.३४	३६४.३९	६८६.२४	७७०.१५	८९५.९५	
६३३.३०	२९४.१५	५००.७३	१,५७५.५७	९७०.४८	१,६६९.६३	8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१२०.०६	२४९.४२	३३४.३१	५४९.७१	६८०.२९	७८५.९९	
५४१.९६ ९ १.३४	२०१.५५ ९२.६०	४५३.९३ ४६.८०	१,३४४.३८ २३१.१९	८४१.५८ १२८.९०	१,४९५.५ ९ १७४.०४	S.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) - मालकांचे - अ-नियंत्रक हितसंबंध	१२०.०६ -	२४९.४२ -	३३४.३१ -	५४९.७१ -	६८०.२९ -	७८५. <i>९९</i> -	
						Ę	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)							
७३४.२३ ७९.६१	(११२.६२) ११५.३२	१,०८०.८० ९०.९४	१,११४.४७ १८७.९७	१,४४२.३९ १७२.११			- मालकांचे - अ-नियंत्रक हितसंबंध	\$\$.2\$ -	२३३.१८ -	३५३.५६ -	५४६.०६ -	७३९. <i>९६</i> -	८१५.२५ -	
६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	૭	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी भा.रु. १/- चे)	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	६७७.६४	
२२,६३७.४४	२१,८५७.९१	२१,१७४.४९	२२,६३७.४४	२१,१७४.४९	२१,७७४.३०	l	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळनू)	३०,८५६.२२	३०,७३६.०८	३०,६८३.५७	३०,८५६.२२	३०,६८३.५७	३०,७५९.६१	
२६,४५१.५२	२६,४५१.५२	२६,४५१.५२	२६,४५१.५२	२६,४५१.५२	२६,४५१.५२		सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	२६,४४३.५०	२६,४४३.५०	२६,४४३.५०	२६,४४३.५०	२६,४४३.५०	२६,४४३.५०	
२१,६१४.००	२१,०२८.२०	१९,८४०.८६	२१,६१४.००	१९,८४०.८६	२०,५२१.२३	<u> </u>	नेट वर्थ	३०,९५४.४६	३०,८३७.७९	३०,७४७.७०	३०,९५४.४६	३०,७४७.७०	३०,८५१.५०	
१९,१८६.१९	१९,२२८.०३	१२,९६८.१७	१९,१८६.१९	१२,९६८.१७	१२,१६५.५४		भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज	४,३८७.८९	३,७४७.४५	५,६५९.५३	४,३८७.८९	५,६५९.५३	५,६८९.६३	
٥.८२	०.८५	०.५९	٥.८२	०.५९			डेब्ट इक्विटी रेशो	०.१४	0.83	०.१८	०.१४	०.१८	०.१८	
٥.८٥	0.70	०.६७	१.९८	१.२४	२.२१	१३	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी भा.रु. १/- चे) - मूलभूत व सौम्यिकृत	०.१८	0.30	٥.४९	०.८१	१.००	१.१६	
-	-	-	-	-	-	१४	MISSING THE HIGH	-	-	-	-	-	-	
	सूचिबद्ध कंपनीला लागू नाही					१५		सूचिबद्ध कंपनीला लागू नाही						
१.४९	१.३४	१.५०	१.४६	१.२९	१.३८		डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	१.८७	2.08	٥.३४	7.00	०.२८	०.२८	
३.६७	३.८६	११.४२	8.80	८.६६	٥.٥٥	१७	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	3.90	४.३७	۶۶.১	४.३१	७.१३	4.8८	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमावली ३३ आणि ५२ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाचे तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निकालाचे संपूर्ण विवरण शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर (<u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीच्या

(पूर्वीची मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड) -सही-

ठिकाणः नॉयडा दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२३

गयालयाच्या शिक्क्याने ह्या १७ जानेवारी. २०२४ रोर्ज

(www.motherson.com) उपलब्ध आहेत.

Proud to be part of samvardhana motherson

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

व्ही. सी. सेहगल